



YAMINI INVESTMENTS COMPANY LTD.

(CIN: L67120MH1983PLC029133)

Regd. Off.: D-215, CRYSTAL PLAZA, OPP. INFINITY MALL, NEW LINK ROAD, ANDHERI (W), MUMBAI- 400 053

Tel.: 022-40164455; E-mail ID: yaminiinvestments@gmail.com; Website: www.yaminiinvestments.com

Date: 06/08/2021

To,
Department of Corporate Services,
Bombay Stock Exchange,
Ground Floor, P.J. Towers,
Dalal Street Fort, Mumbai-400001

BSE Scrip Code: 511012: Scrip Id: YAMNINV

Subject: Submission of Newspaper Clipping of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2021

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping of Regulation 47(l) (a) as per SEBI (LODR) Regulation, 2015 extract of Unaudited financial statement for the Quarter ended 30th June, 2021, has published in "Mumbai Lakshadeep" (Marathi) and "Active Times" (English), for you records

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You.
Yours Faithfully,

For YAMINI INVESTMENTS COMPANY LIMITED

Alkesh Patidar
Company Secretary

PUBLIC ANNOUNCEMENT

(This is a public announcement for information purposes only and is not an offer document and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution directly or indirectly outside India.)



NXTDIGITAL LIMITED

(Formerly known as Hinduja Ventures Limited)

NXTDIGITAL Limited (our "Company" or "Issuer") was originally incorporated as "Mitesh Mercantile & Financing Limited", as a public limited company under the Companies Act, 1956, in the state of Maharashtra, pursuant to certificate of incorporation dated July 18, 1985, issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai ("RoC"). Our Company received its certificate of commencement of business on August 6, 1985, issued by the RoC. The name of our Company was changed to "Hinduja Finance Corporation Limited" pursuant to fresh certificate of incorporation consequent on change of name dated March 31, 1995, issued by the RoC. The name of our Company was further changed to "Hinduja TMT Limited" pursuant to fresh certificate of incorporation consequent on change of name dated June 8, 2001, issued by the RoC. The name of our Company was further changed to "Hinduja Ventures Limited" pursuant to fresh certificate of incorporation consequent upon change of name dated October 23, 2007, issued by the RoC. The name of our Company was further changed to its present name "NXTDIGITAL Limited" pursuant to a certificate of incorporation pursuant to change of name dated October 25, 2019, issued by the RoC. For details of change of our name and address of registered office, see "General Information" on page 41 of the draft letter of offer dated July 30, 2021 ("DLoF").

Registered and Corporate Office: IN CENTRE, 49/50 MIDC, 12th Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India; Telephone: +91 22 2820 8585; Contact Person: Mr. Ashish Pandey, Company Secretary and Compliance Officer; Email: investorgrievances@nxtdigital.in Website: www.nxtdigital.co.in; Corporate Identity Number: L51900MH1985PLC036896

OUR PROMOTERS: MR. ASHOK PARMANAND HINDUJA, MRS. HARSHA ASHOK HINDUJA AND HINDUJA GROUP LIMITED

ISSUE OF UP TO 96,20,463 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("RIGHTS EQUITY SHARES") OF THE COMPANY FOR CASH AT A PRICE OF ₹ 300 EACH INCLUDING A SECURITIES PREMIUM OF ₹ 290 PER RIGHTS EQUITY SHARE ("ISSUE PRICE") AGGREGATING UPTO ₹ 28,861.39 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 2 (TWO) RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 5 (FIVE) EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON [•] (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 212 OF THE DRAFT LETTER OF OFFER.

This public announcement is being made pursuant to Regulation 72(2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 as amended (the "SEBI ICDR Regulations"), to inform the public that our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an issue of Equity Shares to eligible equity shareholders on rights basis.

Pursuant to Regulation 72(1) of the SEBI ICDR Regulations, the Company has filed the DLoF with Securities and Exchange Board of India, Head Office, Mumbai ("SEBI"), BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") ("BSE" and "NSE" collectively referred as "Stock Exchanges") on August 2, 2021 and is open to public for comments, if any, for a period of 21 (twenty one) days from the date of such filing. The DLoF is hosted on the website of the SEBI www.sebi.gov.in, website of designated stock exchange, i.e., BSE at www.bseindia.com, website of NSE at www.nseindia.com, website of the Lead Manager i.e. Vivro Financial Services Private Limited at www.vivro.net and on the Company's website at www.nxtdigital.co.in. We invite the public to give comments on the DLoF filed with the SEBI. The public are requested to send a copy of their comments to SEBI, the Company Secretary and Compliance Officer of the Company and/or the Lead Manager at their respective addresses on or before 5.00 p.m. on the 21st day from the date of filing of the DLoF with the SEBI.

Investment in equity and equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk with such investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Rights Equity Shares have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI") nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DLoF. Specific attention of investors is invited to the statement of "Risk Factors" on page 19 of the DLoF.

For details of the share capital and capital structure of the Company, see "Capital Structure" on page 47 of the DLoF. The liability of the members of the Company is limited.

The existing Equity Shares of our Company are listed on BSE and NSE.

Note: Capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DLoF.

LEAD MANAGER TO THE ISSUE

Vivro Financial Services Private Limited
607/608 Marathon Icon, Opp. Peninsula Corporate Park, Off. Ganpatrao Kadam Marg, Veer Santaji Lane, Lower Parel, Mumbai - 400013 Maharashtra, India.
Telephone: +91 22 6666 8040; Email: nxtdigital.rights@vivro.net; Website: www.vivro.net
Investor Grievance Email: investors@vivro.net; Contact Person: Mr. Yogesh Malpani / Mr. Bhargav Parekh
SEBI Registration Number: INM000010122

For and on behalf of
NXTDIGITAL LIMITED

Sd/-
Ashish Pandey
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: August 3, 2021
Disclaimer: NXTDIGITAL Limited is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, a rights issue of its equity shares and has filed a Draft Letter of Offer with Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Draft Letter of Offer is available on the websites of SEBI, Vivro Financial Services Private Limited and on the Company's web site at www.sebi.gov.in, www.vivro.net and www.nxtdigital.co.in respectively. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details refer to the Draft Letter of Offer, including the section titled "Risk Factors" on page 19 of the Draft Letter of Offer.

CONCEPT

एस्जेवीएन लिमिटेड SJVN Limited
भारत सरकार एवं हिमाचल प्रदेश सरकार का संयुक्त उपक्रम)
(A Joint Venture of Govt. of India & Govt. of H.P.)
CIN No. L40101HP1988GOI008409

Corrigendum to e-Tender No.: DCB-CCD-SDHEP-430-01

Online bids (e-tender) on Domestic Competitive Bidding (DCB) basis were invited by SJVN for EPC contract package covering Design & Engineering Services, Civil and Hydro-Mechanical works of Sunni Dam Hydroelectric Project (382 MW) in Distt. - Shimla and Mandi, Himachal Pradesh. In said tender, a new Note, sr. no. (ix) has been added under "Notes for Clause Nos. 5.5.1 to 5.5.4 (Minimum Qualifying Requirements)" in Volume-1, Sections-2, ITB to Bid Documents. For more details, visit websites www.sjvn.nic.in, https://sjvn.abcpocure.com and www.eprocure.gov.in Last date of bid submission is 07.09.2021 (1300 hrs.).
HOD (Civil Contracts)
SJVN Corporate Office Complex, Shanan, Shimla-171006 (H.P.)
Dated: 03.08.2021 E-mail: civilcontract@sjvn.nic.in

YAMINI INVESTMENTS COMPANY LIMITED
CIN No.: L67120MH1983PLC029133
Regd. Office: B-102, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road Andheri West Mumbai-400053

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

Particulars	(Rs. in Lakhs)		
	Quarter ended June 30, 2021	Quarter ended June 30, 2020	Year ended Mar 31, 2021
	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operations (net)	20.81	7.85	435.96
Net Profit for the period before Tax & Exceptional Item	12.01	(1.47)	26.24
Net Profit for the period before Tax & after Exceptional Item	12.01	(1.47)	26.24
Net Profit for the period after Tax & Exceptional Item	8.89	(1.47)	19.42
Other Comprehensive Income for the period	-	-	-
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	8.89	(1.47)	19.42
Equity Share Capital	5,257.26	5,257.26	5,257.26
Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs. 1/- each)	-	-	-
(a) Basic: (Rs.)	0.002	0.000	0.003
(b) Diluted: (Rs.)	0.002	0.000	0.003

Note :-
The above Unaudited financial results were reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in their Meeting held on 3rd Aug 2021.
The above is an extract of the detailed format of Quarterly unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.
This Result and Limited Review Report is available on company Website www.yamininvestments.com as well as BSE website www.bseindia.com
For YAMINI INVESTMENTS COMPANY LTD
Sd/-
Vandana Agarwal
Whole Time Director

Place: Mumbai
Dated: 03.08.2021

A TATA Enterprise TRF LIMITED
CIN: L24210MH1985PLC05070
Regd. Office: 11, Station Road, Baramines, Janshadpur - 831 007
Phone No.: 9857-2345727 email: corp_soa@trf.co.in website: www.trf.co.in

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Sl. No.	Particulars	Rs. in lakhs		
		Quarter ended 30.06.2021	Quarter ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020
		Unaudited	Audited	Unaudited
1.	Total Income from operations (net)	1,551.34	11,394.93	1,044.14
2.	Net Profit/(Loss) from ordinary activities before exceptional items, tax & including discontinued operation	(1,985.54)	(9,322.34)	(2,808.66)
3.	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax and Minority Interest, including discontinued operation	(1,987.33)	(9,311.29)	(2,812.75)
4.	Other Comprehensive Income	172.98	(386.26)	113.82
5.	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after tax, Minority Interest and Other Comprehensive Income (after tax) including discontinued operation	(1,814.35)	(9,697.55)	(2,698.93)
6.	Paid up Equity Share Capital	1,100.44	1,100.44	1,100.44
7.	Earnings/(Loss) per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - not annualized (Rs.)	(18.06)	(84.61)	(25.98)
	Basic and diluted EPS before and after extraordinary items (Rs.)	(18.06)	(84.61)	(25.98)

Note:
1. The information of the Company on standalone basis is as follows :
Rs. lakhs

Sl. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2020
		Unaudited	Audited	Unaudited
		1.	Total Income from operation (Net)	1,551.34
2.	Net Profit / (Loss) before exceptional items & tax	(1,607.38)	(8,533.67)	(2,434.71)
3.	Other Comprehensive Income	46.17	223.36	(18.24)
4.	Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after tax and Other Comprehensive Income (after tax))	(1,673.13)	(8,572.84)	(2,452.95)
5.	EPS (Rs.)	(15.64)	(81.76)	(22.12)

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website www.trf.co.in and also on the websites of Stock Exchanges boards and www.nse-india.com.
3. Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to the classification of the current period, where necessary.
For and on behalf of Board
Sd/-
Ajay Krishna
Managing Director
Janshadpur
August 3, 2021

RAMKY INFRASTRUCTURE LIMITED
CIN: L74210TG1994PLC017356.
Reg. Office: Ramky Grandiose, 15th Floor, Sy No. 136/2 & 4, Gachibowli, Hyderabad - 500 032, Telangana. Phone: 040-23015000
Email: investors@ramky.com / secr@ramky.com, www.ramkyinfrastructure.com

NOTICE
Notice of the 27th Annual General Meeting and Remote E-Voting Information

Dear Members,
NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of Ramky Infrastructure Limited will be convened on Wednesday, 25th August, 2021 at 03:00 PM (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the general circular no. 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by SEBI (Collectively called the Circulars) Companies are allowed to hold AGM through VC, without physical presence of members at common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC to transact the business set forth in the notice of AGM dated 23rd July, 2021.
In Compliance with the circulars, electronic copies of the notice of the AGM and Annual Report 2020-21 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants. These documents are also available on the website of the Company at www.ramkyinfrastructure.com and stock exchanges website and on the website of Kfin Technologies Private Limited (RTA) at https://evoting.kfintech.com/. The dispatches of Notice of the AGM through emails have been completed on 03.08.2021.
Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cutoff date (August 18, 2021) may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of Kfin (remote e-voting). All the members are informed that:
i. The business as set forth in the notice of the AGM may be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.
ii. The cutoff date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be 18th August 2021.
iii. The remote e-voting shall commence on Sunday, 22nd August 2021 (9.00 A.M. IST).
iv. The remote e-voting shall end on Tuesday, 24th August 2021 (5.00 PM. IST).
v. Remote e-voting module will be disabled after 5:00 PM IST on 24th August 2021.
vi. Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the Notice is sent and holding shares as of the cut-off date i.e., 18th August 2021 can obtain the login ID and password by following the instruction given in AGM Notice available at website of Company and stock exchanges.
vii. Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting will also be made available during the AGM, and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM; c) The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again; and d) Only person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.
viii. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visit www.ramkyinfrastructure.com to obtain such details.
ix. Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with their relevant depositories through their respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with company's registrar and share transfer agent, Kfin Technologies Private Limited, at einward.ris@kfintech.com to receive electronic copies of the Annual Report 2020-21 along with the notice of 27th AGM, instructions for remote e-voting and instructions for participants in the AGM through VC.
x. In case of any query and/or grievance, in respect of VC AGM and voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFinTech Website) or call KFinTech's toll free No. 1-800-309-4001 or contact Kfin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad- 500 021, E mail: einward.ris@kfintech.com.

for and on behalf of the Board of Directors of
Ramky Infrastructure Ltd
Sd/-
Y R Nagaraja
Managing Director
DIN: 00009810

Place: Hyderabad
Date: 03.08.2021

Nippon India Mutual Fund
Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited
(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 46 Record Date August 09, 2021

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of undernoted scheme of NIMF, with August 09, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 02, 2021 (₹ per unit)
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II - IDCW Option	Entire distributable surplus available in the scheme at the end of the 1st specified transaction period (record date)	10.1019
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II - Direct Plan - IDCW Option		10.0907

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

The specified Transaction period for Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series II is on 9th and 10th Aug 2021 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.

For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable subject to realization of funds before cut-off time. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date.

In respect of valid applications for subscription received after 3.00 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period, the closing NAV of the said second day shall be applicable subject to realization of funds before cut-off time on the second day; In respect of valid applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable subject to realization of funds, provided such a day is/has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection.

As per SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated September 17, 2020, read with SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated December 31, 2020 with effect from February 01, 2021, in respect of purchase of units of mutual fund schemes (except liquid and overnight schemes), closing NAV of the day shall be applicable on which the funds are available for utilization irrespective of the amount, subject to provisions of uniform cut-off timing issued by SEBI.

With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution/Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.

For Redemptions including Switch-out under Dividend Option

In respect of valid applications received up to 3.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date. In respect of valid applications received after 3.00 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the said second day shall be applicable.

For units in demat form : Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Scheme as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited
(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)
Sd/-
Mumbai
August 03, 2021
Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

INOX LEISURE LIMITED
(CIN: L92199MH1999PLC353754)
Registered office: 5th Floor, Viraj Towers, Next to Andheri Flyover, Western Express Highway, Andheri (East), Mumbai 400 093.
Telephone: (+91 22) 40626900 | Fax: (+91 22) 40626999
Website: www.inoxmovies.com | Email id: contact@inoxmovies.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2021

Sr. No	Particulars	(Rs. in Lakhs)			
		Quarter ended		Year ended	
		30-06-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	30-06-2020 (Unaudited)	31-03-2021 (Audited)
1.	Total Income from operations	2,231	9,044	25	10,593
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (Before exceptional Items)	(16,315)	(11,696)	(9,792)	(44,228)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (After exceptional Items)	(16,315)	(12,104)	(9,792)	(44,636)
4.	Net Profit/(Loss) for the Period after tax (After exceptional Items)	(12,228)	(9,369)	(7,364)	(33,766)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	(12,188)	(9,315)	(7,319)	(33,638)
6.	Paid-up equity share capital (face value Rs. 10 per share)	12,216	11,249	10,265	11,249
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	52,045
8.	Earnings/(Loss) per share (face value of Rs.10/- each)				
	a) Basic (Rs.)	(10.67)*	(8.37)*	(7.49)*	(32.22)
	b) Diluted (Rs.)	(10.67)*	(8.37)*	(7.49)*	(32.22)

*not annualized
Notes:
1. The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 3rd August 2021. The Statutory Auditors of the Company have carried out the limited review of the above results and have issued their unmodified review report.
2. The above results are an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly standalone and consolidated financial Results are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.inoxmovies.com).

3. Information on Standalone Financial Results :

Sr. No	Particulars	(Rs. in Lakhs)			
		Quarter ended		Year ended	
		30-06-2021 (Unaudited)	31-03-2021 (Audited)	30-06-2020 (Unaudited)	31-03-2021 (Audited)
1.	Total income from operations	2,231	9,044	25	10,593
2.	Net Profit/(Loss) for the period before tax (After exceptional Items)	(16,312)	(12,104)	(9,793)	(44,637)
3.	Net Profit/(Loss) for the Period after tax (After exceptional Items)	(12,225)	(9,368)	(7,365)	(33,766)

On behalf of the Board of Directors
FOR INOX Leisure Limited
Sd/-
Place: Mumbai
Date: 3rd August 2021
Siddharth Jain
Director



ठाणे, नवी मुंबईत विविध स्थितीत; काय सुरू, काय बंद?

ठाणे, दि. ४, (प्रतिनिधी)

कोरोना प्रतिबंधक निर्बंधांतून मुंबईकरांना किंचित दिलासा मिळवल्यानंतर ठाणे, नवी मुंबईचेही त्याच पावलावर पाऊल पडले आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नावेंकर यांनी जिल्हातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागासाठी निर्बंध स्थितीत करणारे नवे आदेश मंगळवारी जारी केले. अत्यावश्यक दुकानांना आठवड्याचा सर्व दिवशी रात्री दहापर्यंत तर इतर दुकानांना सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळला आहे. हॉटेल, उपहारगृहांना ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत तर पूणवेटिअर्सला सेवा देता येणार आहे. पंतू मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृहांवरील निर्बंध स्थितीत होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

जून महिन्यापासून कुलुपबंद असलेल्या ठाणे जिल्हातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसमूह दुसऱ्या गटामध्ये समावेश करून मोठा दिलासा दिला होत आहे. पंतू त्यानंतर पुन्हा 'डेल्टा'च्या संकटामुळे या शहरांमधील निर्बंध कडक झाले होते. राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार ठाण्यातील निर्बंध मुंबईपेक्षा अधिक स्थितीत होतील, अशी अपेक्षा होती. पंतू मॉंगळवारी मुंबईच्या धर्तीवरच नव्या निर्बंधांमुळे नागरिकांचे निराशा झाली आहे.

शिवाय ठाणे जिल्हातील प्रवाशांची गर्ज असलेल्या लोकलसेवामध्येही प्रवेसबंदी कायम ठेवल्याने नागरिकांमधील नाराजीची सूर आहे. मुंबईच्या धर्तीवरच निर्बंध घेतला जाणार असताना तो जाहीर करण्यासाठी २४ तासांचा अतिरिक्त कालावधी का लागला, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. कोरोना नियंत्रणाचा निकषानुसार दुसऱ्या गटांमध्ये येणाऱ्या ठाणे जिल्हाचा समावेश तिसऱ्या गटांमध्येच ठेवण्यात आल्याने शहरातील अनेक व्यवहार अद्याप कुलुपबंदच राहणार असल्याने हा अंशतः दिलासा असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे.

ठाणे, दि. ४, (प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसांपासून भिबंदीतील कसेळी-काल्हेर भागात गडूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. गडूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गडूळ पाणीपुरवठ्यामुळे येथील नागरिकांना दर आठवड्याला टँकरने पाणी विकत आणावे लागत आहे. याबाबत स्थानिक प्रशासन देखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या तानसा धरण क्षेत्रातून तसेच स्टेट प्रधिकारणांमार्फत भिबंदी-निजामपूर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाण्याचे महापालिकेच्या जलवाहिन्यांमधून शहरी तसेच ग्रामीण भागात वितरण करण्यात येते. पावसाळ्यात मागील काही दिवसांपासून भिबंदीतील कसेळी-काल्हेर भागात गडूळ पाणीपुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांकडून वारंवार येत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या भागात गडूळ पाणीपुरवठा होत असून हे पाणी पिण्यासाठी तसेच इतर वापरासाठी देखील पात्र नसते, असे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या समस्यांला अनेक वर्षांपासून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच इतर वापरासाठी टँकरने पाणी विकत आणावे लागते. एका टँकरसाठी एक हजार रुपये खर्च करण्यात येत असून दर आठवड्याला तीन ते चार टँकर विकत घ्यावे लागतात, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. नागरिकांकडून पाण्याची देयके वेळेवर वसूल करण्यात येत असूनही या भागात दरवर्षी गडूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत काल्हेर ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही यावर काहीच उपाय करण्यात येत नाही. यामुळे या नागरिकांवर दररोज पिण्याच्या पाण्यासाठी ८० ते ९० रुपयांचा खर्च करावा लागत आहे. याबाबत मुंबई पाटबंधारे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून याची देखल घेण्यात आली नाही, तर आम्ही येत्या काही दिवसांमध्ये अंदोलन करणार आहोत, असे स्थानिक रहिवासी किशोर जाधव यांनी सांगितले.

एलसिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
ELCID INVESTMENT LIMITED
 सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७००
 नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाथ (बरोडी) इंडस्ट्रियल इस्टेट, वी बिंग, डॉ. ई. मोजेस रोड, वळी, मुंबई-४०००१८.
 दूर. क्र.: ६६६२५६०३, ६६६२५६०४, फॅक्स: ०२२-६६६२५६०४
 ई-मेल: vakilgroup@gmail.com, वेबसाईट: www.elcidinvestments.com

सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व तीन महिन्यांकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१ रोजी एलसिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संपूर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये एलसिड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरिता सही / - वरुण वाकिल अध्यक्ष

ठिकाण : मुंबई
दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२१
डीआयएन: ०१८०८७५९

MAJITHIA NAGAR COOPERATIVE HOUSING SOCIETY LTD.
 (Reg. No.BOM/HSG/567 of 1971)
 53, S.V. Road, Kandivali (W), Mumbai-400067.

NOTICE
LATE SHRI. RAMCHAND REVACHAND THADANI, was a Co-Owner & Co-Member of the Majithia Nagar Co-operative Housing Society Ltd. Having address at 53, S.V. Road, Kandivali (W), Mumbai-400067 and holding Flat No.3-A-06 in the building, with his SON SHRI. MANOJ RAMCHAND THADANI, LATE SHRI. RAMCHAND REVACHAND THADANI died on 17-10-2020 leaving behind his WIFE - SMT. SANGITA RAMCHAND THADANI, SON - SHRI. MANOJ RAMCHAND THADANI, SON - SHRI. BHARAT RAMCHAND THADANI AND MARRIED DAUGHTER - SMT. KASHISH SUDHIR HOTCHANDANI as a LEGAL HEIRS in respect of the said Flat No.3-A-06 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 Days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the Deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the Deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the Claimants/objectors, in the office of the society with the Secretary of the society between 11 A.M to 1 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf
The Majithia Nagar Co-op. Housing Society Ltd.
Sd/-
Hon. Secretary / Chairman
Dt.: 05.08.2021

दी इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड
दी इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड
 सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०१९१५५
 नोंदणीकृत कार्यालय: कन्स्ट्रक्शन हाऊस, ५, बालचंद्र उदरघट रोड, बॉम्बे इस्टेट, मुंबई-४००००१. दूर.: +९१-२२-२२२१६८०११, +९१-२२-४०५४४८१९, फॅक्स: +९१-२२-२२२५६८३३, ई-मेल: info@indianhumepipe.com, वेबसाईट: www.indianhumepipe.com

१५वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याच्या तारखेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दी इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१ रोजी बु. २.३०वा. एजीएम संचेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) /अन्य दृश्यात्मक माध्यमातून (ओएचएम) होणार आहे. सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळाद्वारे वितरीत एक.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि. २५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रक) नुसार सद्य सभा होईल. कंपनीने वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता संपूर्ण वार्षिक अहवालासह एकत्रित १५व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डॉबंदाराकडे नोंद आहेत त्यांना २ ऑगस्ट, २०२१ रोजी ई-मेलने पाठविले आहे. एमसीए व सेबी परिपत्रकांनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह १५व्या एजीएम सूचनेची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही.

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह १५व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.indianhumepipe.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्बन ब्रीक लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com आणि एमएसडीएलच्या <https://www.evoting.nsdl.com> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २०, वेबोवेळी सुचारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार एमएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (ई-वोटिंग) १५व्या एजीएमच्या सूचनेने नमुद ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा दिलेली आहे. नोंद दिनांक गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१ रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

ई-वोटिंग प्रक्रिया (एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग) योग्य व पारदर्शकरीत्या संचालनाकरिता तपासणीस म्णून कार्यरत कंपनी सचिव श्री. जगत एच. रावडे, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस३१७ व सीपी क्र.२५२०) यांची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधीत रविवार, २२ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. भाग्ये प्रारंभ होईल आणि बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाग्ये समाप्त होईल. सद्य कालावधी दरम्यान सदस्यांना विद्युत स्वरूपात मत देता येईल. तदन्तर एमएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. व्हीसी/ओएचएम सुविधेने एजीएममध्ये उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना असे करण्यास रोखलेले नाही त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने एजीएम दरम्यान मत देण्याचा अधिकार असेल.

एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएचएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल पंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

जर कोणता व्यक्तीने कंपनीद्वारे विद्युत स्वरूपात सूचना वितरण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असेल त्यांनी www.evoting.nsdl.com वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि रिमोट ई-वोटिंगकरिता यापूर्वीच एमएसडीएलसह नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यास किंवा तुमचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे नोंद नसल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगमार्फत त्यांचे मत द्यावे किंवा सभे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत द्यावे. लॉगइन तपशील ई-वोटिंगकरिता प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करावी.

वास्तविक भागधारणा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. यांना फोन/ओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागधारणपत्राची स्कॅन प्रत (२वरी) व, पिन (पॅनकार्डची स्वसाक्षात्कीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षात्कीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे.

हिमंत तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिमॅट/डिपॉझिटर सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा.

रिमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता कृपया एजीएम सूचनेचा संदर्भ घ्यावा. रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल व क्रिकन्टली आस्वड केरचन्स (एफएफयू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

विद्युत स्वरूपात मतदान सुविधाबाबत काही तक्रार असल्यास कृपया संपर्क श्रीमती सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थापिका, एमएसडीएल, ४वा मजला, ए बिंग, ट्रेड वर्ल्ड, कपला निल्स च पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ई-मेल: evoting@nsdl.co.in/sonis@nsdl.co.in, दूर.:११-२२-४४९९४५९२/१८००-२२२-९९०.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ आणि त्यातील सर्वसाधारण तत्तुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या १५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१ ते बुधवार, २६ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. शेअर्सबाबत प्रश्न/पत्र व्यवहारकरिता भागधारकांनी कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४० पार्क, एल.बी.ए. मार्ग, विक्रोली (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९९६२७००, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क करावा.

मंडळाच्या आदेशान्वये दी इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेड सही / - एस.एम. माडके कंपनी सचिव

दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२१
ठिकाण : मुंबई

NOTICE
The Tata Power Company Limited
 Registered Office: (Bombay House 24, Homi Mody Street Mumbai - 400 001, INDIA.)
 NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has/have been lost/misaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s].
 Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation
 Name[s] of holder[s] (and if holder[s], if any) Kiran Jyugnu Nanda & Jyugnu Lekhraji Nanda
 Kind of Securities and face value Equity Shares of Re 1/- each
 No. of Securities 16000/-
 Distinctive number[s] From 50812701 to 50814300
 MUMBAI (Place) 05/08/2021 (Date) Kiran Jyugnu Nanda & Jyugnu Lekhraji Nanda ([[Name[s] of holder[s] / Applicant[s]])

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि.
shubham
 कॉर्पोरेट कार्यालय : ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरामाव-१२२०१९ (हरद्वारा), दूर.:०१२४-४२२५३०/३१/३२, ई-मेल: customercare@shubham.co, वेबसाईट: www.shubham.co

भागणी सूचना
सिखुरीटाइमझेन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्सियल अॅसेट्स् अॅण्ड एफओसेंटर ऑफ सिखुरीटी इंस्ट्रटमेंट अॅण्ड २००२ (यापुढे कायदा) च्या कलम १३(२) अन्वये सूचना तुमचे ऋण खाते प्रतिभूत धनको शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड, यांचे नोंदणीकृत कार्यालय ४-३०५, तळमजला, सर्वोदय एक्स्प्लेन्ड, नवी दिल्ली-११००१७ (यापुढे एमएचडीएफसी) यांच्याद्वारे एनपीएमध्ये यणीकृत करण्यात आले आहे आणि तुमच्या कर्जसमोर असलेली एकूण थक्काकी ऋण एमएचडीएफसीकडे जमा करण्यास तुमचे दायित्व आहे. तसेच उपरोक्त ऋण आणि त्यावरील कराराद्वारे पुढील व्याज, प्रामाणिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी सुद्धा जमा करण्याचे दायित्व तुमच्यावर आहे. म्हणून आम्ही तुम्हाला येथे कळवित आहोत की, सद्य सूचनाच्या तारखेपासून ६० दिवसांत एमएचडीएफसीकडे तुमचे संपूर्ण दायित्व तुम्ही जमा करावे अन्यथा कायदाच्या कलम १३(४) अन्वये अधिकाऱांतर्गत एमएचडीएफसीद्वारे कायदा केली जाईल. कर्जदार व प्रतिभूत मालमतेचे तपशील खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	कर्जदाराचे नाव / कर्ज खाते क्र.	अर्जादाराचा पत्ता	सूचना रकम	प्रतिभूत मालमता
१	कर्ज खाते क्र. OVAS1805000005012798 रिडर विलास देशमुख, विलास राजामण देशमुख, उषा विलास देशमुख	खोली क्र.१४, ओम शिवराजी नगर, गल्ली नं.०२, विठ्ठलमार्ग मंदिराजमण, महाराष्ट्र, मानखुर्द, मुंबई-४०००८८.	₹ १३,०१,३३३/-	₹ ४०१, ४वा मजला, एच.ए.०७९०/०७८३, सावित्री विठ्ठल वसुधायाम अपार्टमेंट, मासामा क्र.केशोपी-केबीए -०७८९/०७८३, लेखा क्र.केके००१२६३७१२, बोनफाई गाव, कोपरखोणे, नवी मुंबई, मह. ४००७७९.
२	कर्ज खाते क्र. OBEL1811000005016321 संदीप सहायगार घुगे, यशवंत संदीप तुसे	एमएएम/आय सेक्टर-८, आर.क्र. ११९, कोपरखोणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०९.	₹ ७,२२,३३०/-	फ्लॅट क्र.५०२, ५वा मजला, वी बिंग, ए.के. अपार्टमेंट, क्षेत्रफळ सुमारे ३७४ चौ.फु., मार क्र.०६०१/०००१(ई), मासामा क्र.केशोपी-केबीए-०६०१-०००२(ई), खाते क्र.केके००१४१५५२२, कोपरखोणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०९.

ठिकाण : गुरामाव
दिनांक : ०४.०८.२०२१
प्राधिकृत अधिकारी
शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड

John Cockerill India Limited
John Cockerill
 (formerly CMI FPE Limited)
 नोंदणीकृत कार्यालय: मेहता हाऊस, प्लॉट क्र.६४, रोड क्र.१३, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. दूर.:०२२-६६७६२७२७, फॅक्स:०२२-६६७६२७३७-३८, ई-मेल:investors@johncockerillindia.com, वेबसाईट:www.johncockerillindia.com
 सीआयएन:एल६५९९९एमएच१९८६पीएलसी०१९१२१

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(₹. लाख)		
तपशील	संपलेली तिमाही ३० जून २०२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२१ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३० जून २०२० अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९८३५.२५	२०२८८.४६	१५५५.१४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (क्र. अपवादनात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबजूद)	(११४.३४)	(३०२०.९२)	(११४७.५३)
करपट्टी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अववादनात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबन्तून)	(११४.३४)	(३०२०.९२)	(११४७.५३)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अववादनात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबन्तून)	(१०४.७९)	(२९०६.२१)	(१००९.८३)
कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर)	४९३.७८	(२९६५.३८)	(१०००.६४)
समगण भांडवल	४९३.७८	४९३.७८	४९३.७८
उत्पन्न प्रतिभाग (दरमिनी मूल्य रु.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनात्मक) (व्यावहारीक नाही)	(२.१२)	(५८.८६)	(२०.४५)
मूळ (₹.)	(२.१२)	(५८.८६)	(२०.४५)
सोमिकृत (₹.)	(२.१२)	(५८.८६)	(२०.४५)

टिप:
१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर रिकव्हरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.johncockerillindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑन कॉर्पोरेट इंडिया लिमिटेडकरिता (पूर्वीची सीएमआय एफपीडी लिमिटेड)

विवेक भिडे
कार्यकारी संचालक
डीआयएन:०२६४५१९७
ठिकाण: मुंबई
दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२१

BLUE STAR LIMITED

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T. Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400 020.

CIN No.: L28920MH1949PLC006870, Telephone No.: +91 22 6665 4000, Fax No.: +91 22 6665 4152

www.bluestarindia.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

₹ in Crores

Sr. No.	PARTICULARS	CONSOLIDATED		
		QUARTER ENDED (UNAUDITED)	QUARTER ENDED (UNAUDITED)	YEAR ENDED (AUDITED)
		30.06.2021	30.06.2020	31.03.2021
1	Total Income from Operations	1,059.99	634.63	4,325.94
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	19.40	(29.47)	145.15
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.40	(29.47)	145.15
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.69	(16.66)	100.35
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.58	(19.61)	102.82
6	Equity Share Capital (Face Value of the share - ₹ 2/- each)	19.26	19.26	19.26
7	Other Equity			865.92
8	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (not annualised*)			
	a			